

मागणी क्र. वाय-०६, ४४०२ मृद व  
जलसंधारण यावरील भांडवली खर्च  
(योजनेत्तर)(४४०२ ११३९) अंतर्गत सन २०२२-  
२०२३ मधील अर्थसंकल्पीय अनुदान वितरीत  
करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-१६२२/प्र.क्र.१०७/पापु-१५

सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत संकुल  
क्रॉफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग, नवीन मंत्रालय, मुंबई-४०० ००१

तारीख: १६ जून, २०२२

### प्रस्तावना

सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आस्थापनेचा खर्च भागविण्यासाठी “मागणी क्र. वाय-६,४४०२, मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च, (००)(१०१), मृद सर्वेक्षण व चाचणी (०१) भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरण याखालील लहान पाटबंधारे योजना. भारित (०१)(०१) एक- भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरण याखालील लहान पाटबंधारे योजना (अनिवार्य) (४४०२ ११३९) ५०, इतर खर्च” या लेखाशीर्षाखाली रू. ५,००,०००/- इतकी तरतूद करण्यात आली आहे.

उपरोक्त उद्दिष्टांतर्गत चालू आर्थिक वर्षातील पुढील कालावधीचा खर्च भागविण्यासाठी आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांना अनुदान उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय-

०१. सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात लेखाशीर्ष ४४०२ ११३९ भारित खर्च याखाली रू. १,०५,०००/- इतके (अक्षरी रूपये एक लक्ष पाच हजार फक्त) इतके अनुदान या शासन निर्णयाद्वारे आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांना वितरीत करण्यात येत आहे.

०२. आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या अधिनस्त कार्यालयांना उक्त लेखाशीर्षाखाली अनुदान वितरित करतेवेळी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियम/ सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

०३. सदर लेखाशीर्षाखाली चालू आर्थिक वर्षात यापेक्षा अधिक निधीची आवश्यकता असल्यास उचीत समर्थनासह प्रस्ताव शासनास सादर करावा.

०४. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२२/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.०४.०४.२०२२ मधील तरतूदीचे कटाक्षाने पालन करावे. तसेच वित्त विभागाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार प्रत्यक्ष खर्चाबाबत कार्यवाही करावी.

०५. सदर खर्च “मागणी क्र. वाय-६,४४०२, मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च, (००)(१०१), मृद सर्वेक्षण व चाचणी (०१) भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरण याखालील लहान पाटबंधारे योजना. भारित (०१)(०१) एक- भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरण याखालील लहान पाटबंधारे योजना (अनिवार्य) (४४०२ ११३९) ५०, इतर खर्च” यालेखाशीर्षाखाली दर्शविण्यात यावा.

०६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०६१५१७२७१८६२२८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स्मिता बागुल)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे.
२. उप संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सर्व.
३. सहसंचालक(मविवलेसे), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे.
४. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सर्व.
५. महालेखापाल, महाराष्ट्र-१ मुंबई/२-नागपूर (लेखापरिक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
६. जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व.
७. वित्त विभाग, अर्थसंकल्प १६(२ प्रती)
८. कक्ष अधिकारी/लेखा अधिकारी, पापु-०४, पापु-२०
९. निवड नस्ती (पापु-१५)